

आदिवासी क्षेत्र उपयोजना/आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना
२०१०-२०११ चे व योजनानिहाय अर्थसंकल्पीय तरतुदीचे वाटप
"मागासवर्गीयांचे कल्याण" (२७५ (१)खालील एकत्रित योजना.

महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग
शासन निर्णय क्र.बीयुडी-२०१०/प्र.क्र.२२३/का.६
मंत्रालय विस्तार, मुंबई-४०० ०३२.
दिनांक :- २७ ऑक्टोबर, २०१०.

वाचा : १) शासन परिपनक, वित्त विभाग क्र. अंदाज-२०.१०/सीआर ६५/२०१०/अर्थसंकल्प-३, दिनांक ३ एप्रिल, २०१०
२) शासन परिपत्रक, वित्त विभाग क्र. अंदाज-२०१०/प्र.क्र. ७१/२०१०/अर्थसंकल्प-३, दिनांक १८ मे, २०१०

शासन निर्णय :- आदिवासी उपयोजनांतर्गत "मागासवर्गीयांचे कल्याण" या उपशिर्षाखाली सन २०१०-११ च्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात समाविष्ट करण्यात आलेल्या तरतुदी व योजनांचे नियंत्रक अधिकारी सोबत जोडलेल्या विवरणपत्रात दर्शविले आहेत.

२. आदिवासी क्षेत्र उपयोजनेखालील "मागासवर्गीयांचे कल्याण" या उपशिर्षाखालील योजनांना सोबतच्या विवरण पत्रातील स्तंभ क्र.२ मध्ये दर्शविलेल्या तरतूदीनुसार खर्च करण्यास मंजूरी देण्यात येत आहे. तसेच ती रक्कम स्तंभ क्रमांक ३ मध्ये दर्शविलेल्या नियंत्रक अधिका-यांच्या अधिनस्त ठेवण्यास मंजूरी देत आहे.

३. नियंत्रक अधिकारी आणि विभागप्रमुख यांनी ही तरतुद शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्र.टिएसपी-१०८६/८७१०/प्र.क्र.३१/का.५ दिनांक ९.३.१९९० अन्वये निश्चित केलेल्या आदिवासी उपयोजना क्षेत्रातील व क्षेत्राबाहेरील मान्य कार्यक्रमांवर/योजनांवर खर्च होतील याची दक्षता घ्यावी. तसेच या तरतूदी खर्च करतांना शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.टिएसपी-२००३/प्र.क्र.१०१/का-६, दिनांक २६ जुलै, २००४ व टिएसपी-२००५/प्र.क्र.५९/का-६, दिनांक १० नोव्हेंबर, २००५ मधील अटीचे कटाक्षाने पालन करण्याची दक्षता घेण्यात यावी तसेच प्रस्तुत शासन निर्णयाद्वारे वितरित करण्यात येत असलेल्या तरतूदी मासिक खर्च विवरणपत्राप्रमाणे खर्च करण्याची दक्षता सर्व नियंत्रक अधिका-यांनी घ्यावी. सदर तरतूदी संगणक वितरण प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

४. आदिवासी उपयोजनेतर्गत उपलब्ध करून दिलेली तरतूद फक्त आदिवासी लोकांकरिता वा आदिवासी उपयोजना क्षेत्रातंतर्गत खर्च करण्यात यावी. आदिवासी उपयोजनेतर्गत केलेली तरतूद आदिवासी क्षेत्राबाहेर किंवा सर्वसाधारण योजनेखाली खर्च करण्यात येवू नये. जर आदिवासी उपयोजनेत केलेली तरतूद खर्च झाली नाही तर सदर तरतूद प्रत्यापित करावी व कोणत्याही परिस्थितीत आदिवासी क्षेत्राबाहेर खर्च करण्यात येवू नये. जर आदिवासी उपयोजनेची तरतूद आदिवासी क्षेत्राबाहेर खर्च झालेली आढळल्यास याबाबत आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक, संबंधित अपर आयुक्त, आदिवासी विकास, संबंधित प्रकल्प अधिकारी यांना जबाबदार धोरण्यात येईल. तसेच आदिवासी उपयोजनेतर्गत जिल्हा योजनांसाठी उपलब्ध करून दिलेल्या तरतूदीतून झालेल्या खर्चाचा अहवाल लेखाशिर्षनिहाय/उप लेखाशिर्षनिहाय तसेच साध्य झालेले भौतिक उद्दिष्ट याबाबत माहिती प्रकल्प अधिकारी यांनी आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक, संबंधित अपर आयुक्त, आदिवासी विकास यांना सादर करावी आयुक्त आदिवासी विकास, नाशिक यांनी एकत्रित माहिती आपल्या अभिप्रायासह शासनास सादर करावी

५. नियंत्रक अधिकारी/विभाग प्रमुख यांनी नियम प्रचलित कार्यपद्धती व सध्याच्या शासकीय धोरणास अनुसरून चालू योजनांवर खर्च करावा. हे आदेश फक्त नियंत्रक अधिका-यांच्या अधिनस्त ठेवलेल्या तरतूदीस प्रशासकीय दृष्ट्या मान्य केलेल्या चालू योजनांवर खर्च करण्यासाठी आहे. याची नियंत्रक अधिका-यांनी नोंद घ्यावी.

६. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आला असून, त्याचा संगणक संकेतांक २०१०१०२७२०४७३००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

श. २. ११९८
२०१०१०२७२०४७३००१

(श. र. सावंत)

कार्यासन अधिकारी

प्रति,

आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक.

अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक/नागपूर/ठाणे/अमरावती.

महालेखापाल (लेखापरिक्षा)/(लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र १/२, मुंबई/नागपूर.(प्रत्येकी ५ प्रती)

सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प.

आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे.

ग्रंथपाल, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, ५ वा माळा, विधानभवन, मुंबई.

वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.

नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई.

अधिदान व लेखाअधिकारी, मुंबई.

संचालक, लेखा व कोषागरे, नवीन प्रशासकीय इमारत, मुंबई -३२.

सर्व कार्यासन अधिकारी, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.

निवड नस्ती (का-६)

आदिवासी क्षेत्र उपयोजनेखालील २०१०-११ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप
 (टि.एस.पी) (रुपये हजारात)

शिर्ष : मागासवर्गांयांचे कल्याण योजनेचे नांव : २७५ (१) खालील एकत्रित योजना. (राज्यस्तर योजना)		मागणी क्रमांक टी-५ मुख्य लेखाशिर्ष : २२२५-अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गांयांचे कल्याण-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-०२-अनुसूचित जमातीचे कल्याण-७९६-जनजाती क्षेत्र उपयोजना (०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना (०१) (४३) भारत सरकारच्या संविधान २७५ (१) अन्वये केंद्रीय सहाय्य (२२२५ २४२४) ३३-अर्थसहाय्य		
जिल्हयाचे नांव	२०१०-११ साठी केलेली तरतूद	२०१०-११ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
एकूण-	४०००००	आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक.	आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई	

टीप : वरील तरतूदीचे योजनानिहाय आदेश काढण्यात आले असून, त्या आदेशात नमूद योजनांवरच सदर तरतूद खर्च करावी. तसेच सदर योजनांचा खर्च त्या त्या योजनेसाठी असलेल्या तरतूदीच्या मर्यादित करण्यात यावा.